

[TOWER - E]
[BASE, 1 & 2 LVL + STILT + PODIUM LVL 1 TO 5 LVL + UPP. STILT LVL + 1ST TO 48TH FLR]

CONTENTS OF SHEETS

TYPICAL FLOOR PLAN, AREA LINE DIAGRAM & AREA CALCULATION ...etc.

DESCRIPTION

PROPOSED DEVELOPMENT ON LAND BEARING -
S.NO-1/A, S.NO-1/2A, S.NO-1/2B, S.NO-1/3, S.NO-1/4A, S.NO-1/4B, S.NO-1/4C, S.NO-1/4D,
S.NO-1/5, S.NO-1/6, S.NO-1/7, S.NO-1/8, S.NO-1/10, S.NO-1/11, S.NO-1/12, S.NO-1/13,
S.NO-1/15, S.NO-2/1A, S.NO-2/1B, S.NO-2/1C, S.NO-2/1D, S.NO-2/2, S.NO-2/3, S.NO-2/4,
S.NO-3/1, S.NO-3/2, S.NO-3/3, S.NO-3/4, S.NO-3/5, S.NO-3/6, S.NO-3/7, S.NO-3/8, S.NO-3/9,
S.NO-4/1/A, S.NO-4/1/B, S.NO-4/2, S.NO-5/1, S.NO-5/4, S.NO-5/5, S.NO-5/6, S.NO-5/7A,
S.NO-5/7B, S.NO-6/1, S.NO-6/4, S.NO-6/5, S.NO-6/6, S.NO-6/7, S.NO-6/8, S.NO-6/9,
S.NO-18/7, S.NO-18/8, S.NO-18/9, S.NO-18/10, S.NO-18/11, S.NO-18/12, S.NO-18/13,
S.NO-18/14, S.NO-18/15, S.NO-18/16, S.NO-18/17, S.NO-18/18, S.NO-18/19,
S.NO-19/4B, S.NO-19/4C, S.NO-19/4D, S.NO-19/5, S.NO-19/6, S.NO-19/7, S.NO-19/8,
S.NO-19/9, S.NO-20/1, S.NO-20/2, S.NO-20/3, S.NO-20/4, S.NO-20/5A, S.NO-20/6,
S.NO-20/7A, S.NO-21/1A, S.NO-21/1C, S.NO-21/2, S.NO-21/3, S.NO-21/4, S.NO-21/6,
S.NO-21/8A, S.NO-22/1, S.NO-22/2A, S.NO-22/2B, S.NO-22/3A, S.NO-22/4, S.NO-22/5,
S.NO-22/6, S.NO-22/7A, S.NO-22/8A, S.NO-23/1, S.NO-23/2, S.NO-32/1, S.NO-32/2,
S.NO-32/3A, AT VILLAGE-KOLSHET, TALUKA-THANE.

STAMP OF APPROVAL OF PLAN


Amended
Plans are approved Subject to conditions described in Permit No. V.P. SOS/0096/115
MCTD-BPTPS/0127/CPCD Dated: 20.10.2024
2024
[Signature]
Deputy Engineer (TDD)
Thane Municipal Corporation
The City of Thane




सावधान
*नगर निकाशाधीन क्षेत्रात व सुयोग्य तसेच
विनाशक विध्वंसक विनाशकारी घटनांमुळे
पर्यावरण व सेवा साधकता राखण्यासाठी, नगरपालिका
मार्गदर्शक व अन्तर्गत अधिनियमांनुसार कायदा व
अनुसार देखरेख राखण्यात येईल. स्वतःचा
अंदाज व सर्वेक्षण व त. काळी-दर तसेच व.

BUILT-UP AREA CALCULATION OF TYPICAL FLOOR
TOTAL ADDITION AREA = 1034.86 SQMT
DEDUCTION (P)
TOTAL DEDUCTION AREA = 293.44 SQMT
TOTAL B-UP AREA (TYPICAL FLR) = 741.41 SQMT

DOOR & WINDOW SCHEDULE
NO SIZE REMARK
D 3'-3" X 7'-0" T.W. FRAMED MAIN DOOR
D1 3'-0" X 7'-0" T.W. PANEL DOOR
D2 2'6" X 6'-6" T.W. PANEL DOOR
W 6'-0" X 4'-0" ALU GLAZED WINDOW
W1 5'-0" X 4'-0" ALU GLAZED WINDOW
W2 4'-0" X 4'-0" ALU GLAZED WINDOW
V 2'-0" X 3'-0" T.W. GLAZED LOUVRRED



AREA LINE DIAGRAM OF TYPICAL FLOOR PLAN
Scale 1:100



TYPICAL FLOOR PLAN (3rd to 5th, 7th to 10th, 12th to 14th, 16th to 19th, 21st to 24th, 26th to 28th, 30th to 33th, 35th to 38th, 40th to 43, 45th to 48th floor)
Scale 1:100

CERTIFICATE OF AREA
CERTIFIED THAT THE PLOT UNDER REFERENCE WAS SURVEYED BY ME ON ... AND THE DIMENSIONS OF SIDES, ETC. OF PLOT STATED ON PLAN ARE AS MEASURED ON SITE AND THE AREA SO CALCULATED FALLS WITHIN THE AREA STATED IN DOCUMENTS OWNERSHIP.

SIGNATURE OF LICENSED ARCHITECT
OWNER'S DECLARATION
OWNER (S) name and signature: MS. BOMBAY WIRE ROPE PVT.LTD.
Architect/ Licensed Engineer/Supervisor name and signature
Job No. Drawing No. Scale Drawn by Checked by Registration No. of Architect/ License no. of Licensed Engineer/ Supervisor